

September 05, 2023

To,

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Exchange Plaza, C-1, Block G Dalal Street, Fort, Bandra Kurla Complex,

Mumbai – 400 001 Bandra (East), Mumbai – 400 051

BSE Scrip Code: 543954 NSE Symbol: ATL

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement for completion of dispatch of Notice convening the 4th Annual General Meeting along with Annual Report for the FY2022-23

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "**Listing Regulations**") in accordance with the applicable provisions of Listing Regulations and the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, attached herewith the copies of advertisement published in newspapers i.e. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), on September 05, 2023 in relation to completion of dispatch of Notice convening the 4th Annual General Meeting along with Annual Report for the FY2022-23 to the Members of the Company.

The above information shall be made available on the Company's website www.allcargoterminals.com

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Allcargo Terminals Limited

Hardik Desai
Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

CORRIGENDUM Picici Bank | Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

This is with reference to the captioned SARFAESI 13 (2) Notice dated June 03, 2021. (hereinafter referred to as 'the said Notice') towards your aforementioned Home loan Account no. QZMUM00005014610 in the borrower name RATANLAL SHIVSHANKAR GUPTA with ICIC Bank Ltd., we wish to mention that inadvertently and unintentionally admeasuring an area of is mistakenly mentioned FLAT NO.103, 1ST FLOOR, BWING, BLDG NO.3, GODAVARI, HARIOM RAIS RESIDENCY, MANOR, VELGAON ROAD, NEAR DARGAH MAHARASHTRA PALGHAR 401305 Admeasuring an area of AS PER SALES DEED instead of FLAT NO.103, 1ST FLOOR, BWING BLDG NO.3, GODAVARI, HARIOM RAIS RESIDENCY, MANOR VELGAON ROAD, NEAR DARGAH, MAHARASHTRA PALGHAR 401305 & ADMEASURING 403 SQ.FT. i.e. 37.45 SQ. MTRS CARPET AREA. Therefore request you to please read it FLAT NO.103, 1ST FLOOR, BWING, BLDG NO.3, GODAVARI, HARIOM RAIS RESIDENCY, MANOR, VELGAON ROAD, NEAR DARGAH, MAHARASHTRA PALGHAR 401305 & ADMEASURING 403 SQ.FT. i.e. 37.45 SQ. MTRS CARPET AREA.

All other details mentioned in the said SARFAESI 13 (2) Notice will remain same We sincerely regret the inconvenience caused to you in this regard

Date: September 05, 2023 Authorized Office

Place: Thane & Palghar **ICICI Bank Limited**

NATURA HUE CHEM LIMITED

Registered Office: 408, Wallfort Ozone, Fafadih, Raipur (Chhattisgarh) 492001 [CIN NO: L24117CT1995PLC009845] E-mail: naturahue@rediffmail.com, Telephone: 0771-4030947

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that 28th Annual General Meeting (AGM) of the Compa will be held on Wednesday, the 27th Day of September, 2023 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the ordinary and special business as set out in the Notice of the AGM dated 11th of August, 2023. The AGM is convened in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made there under read with General Circular No 20/2020, 02/2021, 17/2020, 14/2020, 2/2022 and 10/2022 dated May 5, 2020 20/2020, 02/2021, 17/2020, 14/2020, 2/2022 and 10/2022 dated May 5, 2020, January 13, 2021, April 13, 2020, April 8, 2020, May 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as MCA Circulars') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('Listing Regulations') read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/162 dated May 1, 2023, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with above circulars, the Notice of the 28th AGM together with the Annual Report for the Financial Year 2022-23 is sent to those members electronically, whose E-mail IDs are registered with the Depository Participant(s)/ Registrar and Transfer Agent of the Company with the Depository Participant(s)/ Registral and Transfer Agent of the Company. The Notice of 28th AGM and the Annual Report for Financial Year 2022-23 is also be available on the Company's website at https://www.naturahuechem.com/ websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at https://www.bseindia.com/ and on the website of CDSL - Central Depository Services (India) Limited ("CDSL"). Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate remote e-voting and e-voting during the AGM. The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cutoff date i.e 20th September 2023 shall be eligible to cast their votes by remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the paid -up equity shares capital as on the cut-off date. The remote e-voting period will be commenced on 24" September, 2023 from 10.00 A.M. and ends on 26" September, 2023 at 5.00 P.M. Members holding shares in physical form and who have not yet registered/ updated their E-mail ID with the Company are requested to register/update their E-mail ID with Beetal Financial & Computer Services (P) Ltd. by sending requests at <u>beetalrta@gmail.com</u> with details of folic number and attaching a self-attested copy of PAN card and self attested copy of any other document (eg. Driving License, Passport, Aadhar Card etc.) in support of address of the members. Members holding shares in dematerialized mode are requested to register/ update their E-mail IDs with their respective Depository Participant(s). The company will provide remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions set forth in the Notice. Additionally, the compan will provide the facility of voting through e-voting system during the AGM. detailed procedure for casting votes through remote e-voting at the AGM shall be provided in the Notice. This advertisement is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with the MCA circulars.

Dated: 05.09.2023 Place: Raipur

FOR NATURA HUE-CHEM LIMITED Sd/- SHIVANGI AGRAWAL COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

BY ORDER OF THE BOARD

पंजाब नैशनल बैंक punjab national bank Pup Pup

CIRCLE SASTRA CENTRE, MUMBAI CITY, #181-A1, 18th Floor, 'E' Wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005 **Tel** :- 022-41027300, 41027305-24, **E-mail**: cs6041@pnb.co.in

POSSESSION NOTICE

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 22-06-2023 calling up on The Borrower Mr. Vijay Baburao Kodalkar & Mr. Sanjay Baburao Kodalkar to repay the amount mentioned in the Notice being Rs.11,05,014.63/- (Rupees- Eleven Lakh Five Thousand Fourteen and Paise Sixty Three) as on 31-05-2023 with interest from 01-06-2023 and other charges, Within 60 days from the date of notice/date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 on this the 31st day of Aug of the year 2023.

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub- section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank for an amount of Rs.11,05,014.63/- and

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Residential Flat No-104, 1st Floor, Om Matru Chhaya CHS Ltd, Tukaram Nagar, Dombivali East Thane-421201

Rafat Hussain Date: 31.08.2023 Authorised Officer Punjab National Bank

DECCAN GOLD MINES LIMITED

CIN: L51900MH1984PLC034662 Registered Office: 501, Ackruti Trade Centre, Road No. 7, MIDC, Andheri (East), Mumbai - 400093 Email: info@deccangoldmines.com Website: www.deccangoldmines.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, the 39th Annual General Meeting (AGM) of the members of Deccan Gold Mines Limited will be held on Thursday, September 28, 2023 at 11.30 a.m. (IST) through video conferencing facility without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, Notice of the AGM along with the Annual Report will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories and no physical copies of Notice of AGM and Annual Report will be sent to any Member, Members may note that the Notice and Annual Report will also be available on the Company's website www.deccangoldmines.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. No hard copies of the Annual Reports will be made available to the Members.

The Members who have still not registered their email ID with the Company car temporarily get their email IDs registered with the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, by using the link: https://linkintime.co.in/emailreg/email register.html and follow the registration process as guided thereafter to receive Annual Report for the Financial Year ended March 31, 2023 on their email ID.

The remote e-voting as well as e-voting during AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of e-voting system and process e-voting will be specified in the Notice of the AGM. Members who are holding shares in Physical form or who have not registered their email ID can access the details of e-voting system and process as mentioned in the Notice of the AGM and vote on the e-voting system after obtaining the credentials for the purpose of e-voting by writing to enotices@linkintime.co.in. The credentials will be provided to the members after verification of their details.

> By and order of the Board For Deccan Gold Mines Limited

Place: Mumbai

Date: September 4, 2023

S. Subramaniam Company Secretary and Compliance Officer

Membership No. A12110

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED



PARTICULARS OF LOAN ACCOUNT

Known Liabilities

Place: THANE

Corporate Office: "CHOLA CREST" C 54 & 55, Super B - 4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai - 600032 Branch Office: 102 /103, 1st floor, Casa Maria CHSL Gokhale Road, Opp Portugese Church Dadar West, Mumbai- 28. Contact No: Mr. Amitkumar Shankar Detke, Mob.No. 8879778215 & Mr. Swapnil Dattaram Shinde, Mob.No. 9930253336

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

e-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower / Mortgagor (s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorised Officer of Cholamandalam investment and Finance Company Limited the same

shall be referred herein after as Cholamandalam investment and Finance Company Limited . The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis through E-Auction. t is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://chola-lap.procure247.com

Account No. and Name of borrower/	Date & Amount	Descriptions of the property	Reserve Price	E-Auction Date and Time
co- borrower, Mortgagors	Lac nor Domand	All That Piece And Parcel Of Row House	Earnest Money Deposit	EMD Submission Last Date Inspection Date
LAN: X0HEBLP00001896701 and X0HEBLP00002471617	17-01-2023,	No.11, Admeasuring 1175 Sq.Ft. Carpet Area (Along With The Open Spaces	Amount	21-09-2023 at 11:00 am to
Bikas Jivan Samanta Srabanti Bikas Samanta	Rs.	Adjoining The Same Open Terraces (In All 2) Including The Parking Space) In	D- 0 45 00 000/	1:00 PM (with unlimited extension of 5 min each)
Both At: Row House No. 11, Parvati Bhuvan, Sunflower, Kharkar Ali, Thane		All 2) Including The Parking Space) In Parvati Bhuvan, Sunflower, Being Lying And Situated At Revenue Village - Thane,		20-09-2023 (Up to 5.30 P.M.)
West, Maharashtra-400601. 3. Samanta Jewellers (Co Applicant)	05-01-2023	Kharkar Ali, Thane Registration District And Sub Registrar Thane, Within The Limit	1,00,000	As per the appointment
Shop No. 02, Grd Flr, Nirmal House, Jain Mandir Rd, Tembi Naka, Thane		Of Thane Municipal Corporation Bearing Tika No. 5, City Survey No. 41/1 To 7.		
West, Maharashtra-400601		ENCUMBRANCES/LIABILIT	IES KNOWN TO CIFC	L: NOT KNOWN

1.All Interested participants / bidders are requested to visit the website https://chola-lap.procure247.com/&https://cholamandalam.com/news/auction-notices. For details help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact – Mr. Muhammed Rahees – 81240 00030, Ms. Procure247 - Karan Modi - Cell No. 7016716557 Apurva Patel: 9106196864 - Cell No. 7016716557, Email id :alpesh@procure247.com, karan@procure247.com&apurva@procure247.com

2. For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com/&https://cholamandalam.com/news/auction-notices to take part in e-auction

THIS IS ALSO A STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES,2002 Sd/- Authorised Officer, M/s. Cholamandalam Investment and Finance Company Limited Date :05.09.2023, Place: Mumbai

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Corporate Office: C/515, Kanakia Zillion, Junction of LBS Road and CST Road BKC Annexe, Near Equinox, Kurla (West), Mumbai – 400070. Tel.: 022-26544000/ 8591439533.



EMD

RESERVE PRICE

[Appendix - IV-A]

[See proviso to rule 8 (6) & 9(1)] Sale notice for sale of immovable properties
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securtization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) and

9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and co-borrower that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, will be sold in exercise of rights and powers under the provision of Section 13(2) and 13(4) of SARFAESI Act on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and without recourse basis on 22/09/2023 at 11.00 am (last date and time for submission of bids is 21/09/2023 by 4.00 PM), for recovery of outstanding amount. The Omkara Assets Reconstruction Pvt Ltd (acting in its capacity as Trustee of Omkara PS 19/2019-20 Trust) has acquired entire outstanding debts lying against above said borrower/guarantors vide Assignment Agreement dated 30th March 2020 along with underlying security from Capri Global Capital Limited (CGCL). Accordingly, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd has stepped in the shoes of CGCL, the original secured creditor and become entitled to recover dues and enforce the

The description of the Borrower and Co-borrower and the amount outstanding as on 17.08.2020 along with Interest and Expenses due to the M/s Omkara Assets Reconstruction Private Limited from below mentioned borrower and co-borrower and description of the Immovable Prope reserve price and the earnest money deposit and known encumbrances (if any) are as under

DESCRIPTION OF THE PROPERTY

	M/s. Laxmi Dairy (Borrower) Vasmati Singh, Surendra Prembahadur Singh, Prembhadur Sankata Singh (Co-Borrower) Amount due and Payble as on 17.08.2020 is Rs. 27,49,929/- along with applicable future interest.	All that piece and parcel of Shop No. 03, Admeasuring 15.61 sq. mtrs., Built up Area, on Ground Floor, in the Building known as ANMOL Co. Op. HSG. SOC. LTD. Situated at Rajni Park B Bldg., Navghar Cross Road No. 3, Bhayander (E), Taluka & District Thane-401105. The Physical Possession of Mortgaged Property has been taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL) Secured Creditor on 11.02.2023			Rs. 1,90,530/-
Date of E- Auction		22.09.2023 at 11.00 am			
Minimum Bid Increment Amount		Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand only)			
Last date and time for submission of bid letter		21/09/2023 by 4:00 pm			
of participation/KYC Document/Proof of EMD:					
Date of Inspection		18/09/2023 -20.09.2023 betwee	en 11.00 am to	01.00 pm	

This Publication is also a 'Fifteen Days' notice to the aforementioned borrower/co-borrowers under Rule 8(6) and 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Not Known

For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e http://omkaraarc.com/auction.php. and Authorized Officer contact details are: Mr. Tanaji Mandavkar, Mobile: +91-9769170774 E-Mail: Tanaji@omkaraarc.com. Bidder may also visit the website http://www.bankeauction.com or contact service provider M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com, Mr. Haresh Gowda, Mobile: 95945 97555 E mail – hareesh.gowda@c1india.com. Intending bidders shall comply and give declaration under

the Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016.
STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) and 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES ,2002 This notice is also a mandatory Notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8 (6) and 9(1), of

Security Interest (Enforcement) Rule 2002 and provisions of Securitization & Enforcement of Security Interest (Enforcement) Rule 2002 and provisions of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time with the advice to redeem the assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above together with further interest and all costs charges and expenses any time before the closure of the Sale. In case of default in payment, the property shall at the discretion of the Authorized Officer/Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002. **Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd** Date: 05.09.2023

(Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 19/2019-20 Trust)

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED CIN: L70100MH1988PLC049929

Reg. Office: : Unit No. Office No.142, 1st Floor, Evershine Mall, Off. Link Road, Malad (W), Mumbai - 400064; Telephone no.: 02249696739

E-mail: hitkit.global@gmail.com. Website www.hitkitglobal.com NOTICE AND INFORMATION OF 35TH ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that 35th Annual General Meeting of Hit Kit Global Solutions Limited will be held on Friday, the 29th Day of September, 2023 at 10.30 A.M through /ideo Conference(VC)/ Other Audio Video Means(OAVM) in compliance with General Circular Nos. No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated 13.01.2021, General circular No. 19/ 2021 dated 08.12.2021, 21/2021 dated 14.12.2021 08.12.2021 and Circular No. 02/ 2022 dated 05.05.2022 and Circular No. 10/2022 dated 28.12.2022. The forthcoming AGM will thus be held through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM) provided by NSDL, Depository. Hence, Members car

Members may note that the Annual Report of the company for the financial year 2022-2023 along with Notice convening the AGM will be sent only through email to all those members whose Email address are registered with the company/ Registrar and Share Transfer Agent(RTA) or with their respective Depository Participant(s) (DP), in accordance with the aforesaid MCA Circulars and said SEBI Circular The Notice and the Annual Report will also be made available on the company's website at www.hitkitglobal.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE limited.

1. Manner of Registering/ Updating Email Addresses:

attend and participate in the ensuing AGM through VC/OAVM.

Dispatch of Annual Report :

Members holding shares in physical form and who have not yet registered/updated their email address are requested to register/ update the same with Adroit Corporate Services Pvt. Ltd, by sending the following details on info@adroitcorporate.com.

I. Shareholder Folio No.: 2. Shareholder Name: 3. Email Id: 4. Address Members holding shares in dematerialized mode and who have not yet registered updated their email address are requested to get their email address registered /Updated

vith their respective DP. 2. Manner of Casting Vote through e-voting:

The instruction for the attending the meeting through VC/ OAVM and the manner of evoting are provided in the Notice convening the AGM. The login credentials for casting votes through e-voting system shall be made available to the members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The Notice contains detailed instruction for members holding shares in the physical form or in dematerialized mode, who have not registered their email addresses either with the company/RTA or the respective DP.

The Register of Members and share transfer books of the Company will remain close from Saturday 23rd September, 2023 to Friday 29th September, 2023 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing facility to its Members holding shares as on 22nd September, 2023 being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The details pursuant to the rovisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

The remote e-voting period commences on Tuesday 26th September, 2023 from 09.00 a.m. and ends on Monday 28th September, 2023 at 5.00 p.m.

Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars as on the cut-off date shall be entitled to vote. If a person has ceased to be the member on the cutoff date, he/she shall not be entitled to vote. Such person should treat this notice for information purpose only.

. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or call on 022:48867000 or write an email to evoting@nsdl.co.in.

> By order of the Board of Directors Hit Kit Global Solutions Limited

Date: September 5, 2023 Place · Mumbai

Kamal Agarwal Director DIN: 07646000

BLACK B⊗X

BLACK BOX LIMITED (Formerly AGC Networks Limited) Regd. Office: 501, 5th Floor, Building No. 9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai 400708, India. I Blackbox.com I info.india@blackbox.con **CIN:** L32200MH1986PLC040652 **| Tel:** +91 22 66617272

NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING OF BLACK BOX LIMITED NOTICE is hereby given that $37^{ t th}$ Annual General Meeting ("AGM") of the members

of Black Box Limited (Formerly known as AGC Networks Limited) ("the Company" will be held on Tuesday, September 26, 2023 at 10.30 A.M Indian Standard Time (IST) through Video Conferencing ("VC") to transact the business(s) as set out in the Notice of the said AGM dated August 12, 2023 which was circulated to the nembers on September 4, 2023.

The Ministry of Corporate Affairs **("MCA")** vide its General Circular Nos. 14/ 2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, followed by General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 General Circular No. 19/2021 dated December 8, 2021, No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 02/2022 dated May 5, 2022 and Genera Circular No. 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") has permitted the holding of the Annual General Meeting through video Conferencing ("VC") or through Other Audio-Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue, the 37th AGM of the Company will be held through VC/OAVM on the abovementioned day, date and time. Notice of the 37th AGM along with a link to download the Annual Report 2022-23 have been sent on September 04, 2023 (Monday) through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company Datamatics Business Solutions Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company or their respective Depository Participants (DP), in compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated May 12, 2020. Members may note that the said Notice and Annual Report 2022-23 will also be available on the Company's website https://www.blackbox.com/en-in/investors_websites_of_the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> respective<mark>l</mark>y.

Notice is further given that pursuant to provisions of Section 108 of the Act reac with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules and Regulation 44 of the LODR Regulations, as amended, members holding shares storialized form as an out off data (Da **Tuesday, September 19, 2023**,may cast their vote electronically on the Specia Business as set out in the Notice of AGM through remote electronic voting system of NSDL from any place other than the Venue of the AGM. The Company has engaged NSDL as an agency to provide remote e-voting facility to its members as well as e-voting facility during the GM. The members are further informed that:

. The remote e-voting period shall commence at 9:00 AM (IST) on Saturday. September 23, 2023 and end at 5:00 PM (IST) on Monday, September 25, 2023.

- 2. The cut-off date (Record date) for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM, is Tuesday, September 19, 2023. Only persons whose name appears in the Register of Members of the Company/Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off date, shall be entitled to cast their vote on the resolutions set out in the Notice by availing remote e-voting facility or e-voting facility which shall be provided during the AGM.
- Any person, who acquires the shares of the Company and becomes a member of the Company, after the dispatch of the Notice of this AGM and holding shares of the Company as on the cut-off date; may obtain the login id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if such a person is already registered with NSDL for e-voting then the existing user id and password can be used for casting their vote through remote e-voting or e-voting facility provided during the AGM.
- Once the vote on a resolution is cast by the member using remote e-voting facility. the member shall not be allowed to change it subsequently.
- . In addition to the remote e-voting facility as described above, the Company has availed the e-voting system provided by NSDL to facilitate the Members for casting their vote electronically on all resolutions set out in the Notice, during
- . Members who will be present in the AGM through VC facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are not otherwise barred from doing so; shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Further, Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend/participate in the AGM through VC but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date

Members holding shares is physical form whose email ids are not registered with the Company, RTA, DP or Depositories, for registering email id for obtaining Annual Report and Login details for e-voting process, are requested to kindly send an email containing their Name, Folio No. and scanned copies of their share certificate (front and back), PAN card (self-attested) & Aadhar Card (self attested) to Datamatics Business Solutions Limited, RTA of the Company at investorsqry@datamaticsbpm.com as well as to the Company at <u>investors@blackbox.com</u>. Members holing shares in demat form are requested to register or update their email id with their Depository Participant (DP) by following the process advised by them for such purposes.

The detailed instructions on attending the AGM through VC and the manner i which Members can participate in remote e-voting or cast their votes through the e-voting system provided during the AGM is available in the Notice of the AĞM as well as in the email sent to the Members by NSDL as well as at the website of NSDL i.e. <u>www.evoting.nsdl.com</u>. In case of any queries pertaining to e- voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section o www.evoting.nsdl.com or contact Mr. Anubhav Saxena, Assistant Managers of NSDL, situated at located at 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated email ID: <u>evoting@nsdl.co.in</u> or at following helpline no 18001020990/ 1800224430. The members may also contact the Investor's Services Department (RTA) of the Company. The contact details for the same are M/s. Datamatics Business Solutions Limited Plot No. B-5, Part B, Cross Lane MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400093, Tel: +91 22 6671 2001 to 6671 2006, Fax: +91 22 6671 2209, E-mail: investorsqry@datamaticsbpm.com. For Black Box Limited

(Formerly known as AGC Networks Limited)

Place: Navi Mumbai

Aditva Goswami Company Secretary & Compliance Officer

allcargo ALLCARGO TERMINALS LIMITED

CIN: U60300MH2019PLC320697 Regd. Office: 4th Floor, A Wing, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai- 400098, Maharashtra.

Phone: 022 66798100 Website: www.allcargoterminals.com | Email: investor.relations@allcargoterminals.com

NOTICE OF THE 4TH ANNUAL GENERAL MEETING OF **ALLCARGO TERMINALS LIMITED**

Notice is hereby given that the 4th Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held or

Fuesday. Sentember 26, 2023 at 11:00 a.m.(IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at the AGM venue, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with the circular dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MOA Circular") and the circular dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), to transact the businesses, as set out in the Notice of the AGM dated August 21, 2023. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company i.e. 4th Floor, A Wing, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai- 400098 Maharashtra.

n compliance with the MCA Circular and the SEBI Circular, the electronic copies of the Notice of the AGM along with the link of the Annual Report of the Company for the FY2022-23 has been sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses were registered with the Company/Depository Participant(s) or Register & Share Transfer Agent ("RTA"), on Monday, September 04, 2023. The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the FY2022-23 s also available on the website of the Company www.allcargoterminals.com, on the website of Nationa Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com.and.also.on.the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act as amended from time to time read with Rule: Pursuant to the provisions of Section 106 of the Act as amented from the to time to the read with Rules framed thereunder, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard-2 on General Meetings, any person holding shares either in physical or in dematerialized form as on Tuesday. September 19, 2023 ("Cut-Off Date") are provided with the facility to exercise their right to vote on all Resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting systems either by (a) remote evolting or (b) e-voting during the AGM, provided by NSDL and the business may be transacted through

A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpo

The remote e-voting period begins at **09:00 a.m. (IST) on Friday, September 22, 2023 and ends a 05:00 p.m. (IST) on Monday, September 25, 2023.** The remote e-voting module shall be disabled fo voting thereafter by NSDL and Members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter.

The Members attending the AGM, who have not exercised their vote by remote e-voting, would be able to exercise their voting right at the AGM by logging into the e-voting portal of NSDL. The Members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to vote again at the AGM. Once the vote on the Resolution has een exercised and confirmed, the Member shall not be allowed to modify it subsequently. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-Off Date may obtain the login ID and

password by sending a request at evoling@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote. The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting. The e-voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 30 minutes after the

onclusion of the Meeting. Only those Members/Shareholders, who will be present at the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote on such Resolution(s) through e-voting system during the AGM at the end of discussion on the Resolutions on which voting is to be held, upon announcement by the Chairman.

The final dividend of ₹0.50 paisa (Fifty Paisa only) (i.e.25%) ("final dividend") per equity share of ₹2/-each, as recommended by the Board of Directors of the Company for the financial year ended March 31, 2023, at their meeting held on July 05, 2023, if approved by the Members at their 4" AGM to be convened on Tuesday, September 26, 2023 will be paid to the Members whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners as on the Record Date I.e. Saturday, September 09, 2023 on or after Friday, September 29, 2023 electronically through various online transfer modes to those members who have updated their bank account details. For members who have une out pdated their bank account details. For members who have une that their bank account details, a dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving dividend, members are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's RTA (where depositories (where states are near our derindentalized induce) and with one company's his where are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the payout data. In case of queries regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an e-mail to evoting@nsdl.co.in or contact Mr Tejas Chaturvedi at Trade World, A wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 or at the designated e-mail id evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

In compliance with the abovementioned MCA and SEBI Circulars and in support of the Company's green initiative, Members who have not registered their e-mail address and all Members holding shares in physical and dematerialized form are requested to register/update their records viz. e-mail address, PAN, Bank Account detalls, registered Mobile No. with supporting documents as provided in the Notice

Place: Mumbai Date: September 04, 2023

Payment of Final Dividend:

Hardik Desa Company Secretary and Compliance Office



GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED Registered Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096

Website: www.igenesys.com; Email: investors@igenesys.com Telephone: 91 22 4488 4488; Facsimile: 91 22 2829 0603 CIN: L65990MH1983PLC029197 NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING,

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, September 28, 2023 at 3.00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as stated in the Notice of the AGM ("Notice") for which purpose the Registered office of the Company 73-A SDF III SEEPZ, Andheri East, Mumbai 400096

Maharashtra, shall be deemed as the venue.

REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

n accordance with the provisions of the Act read with the guidelines issued by th Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular No. 14/2020 dated April 8 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular Nos. 2/2022 and 3/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated Decembe 28, 2022 (hereinafter referred to as "MCA Circulars"), and in compliance with SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 41st AGM is being convened to be held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visua Means ("OAVM"), without the physical presence of the members at a common venue In compliance with the said circular the Notice of the AGM is being served only via electronic mode to your email address registered with your Depository Participan /share transfer agent of the Company, i.e., Bigshare Services Private Limited, as th

case may be. The electronic dispatch of the Notice along with the e-voting instructions has bee completed on Monday, September 04, 2023. The Notice of the AGM inter-alia ndicating the process and manner of remote e-voting and e-voting at the AGM is available on the Company's website www.igenesys.com, also on the website of Stocl Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange o India Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Service

Manner of registration and email addresses and casting vote through remote

(i) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Company/ RTA are requested to register/updated the same by making an application to the Company by email at investors@igenesys.com_and/or.to.RTA at investor@higshareonline.com.alc with their details such as Full Name (including name of the joint holder(s), if any Folio Number, Certificate number(s), mobile number and also attach an image of self- attested copy of share certificate (both sides) and PAN Card (of all join holders) in PDF or JPEG format.

) Members holding shares in dematerialized mode are requested to register/updat their email addresses with the relevant Depositories

ii) After due verification, the Company/RTA will forward your login credentials to you will be a supplied to the company of th registered email address.

Pursuant to section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement', Regulations, 2015, the Company has provided electronic voting facility to it's members hrough Central Depository Services (India) Limited (CDSL), Members of the Compan nolding shares in either physical or dematerialized form as on Wednesday, Septembe 20, 2023 being the cut-off date may cast their vote through remote e-voting. Th details as required under the aforesaid provisions are given hereunder:

Date and Time of Commencement | Friday, September 22, 2023 at 9.00 a.m. of remote e-voting

Date and Time of Conclusion of Wednesday, September 27, 2023 at 5.00 p.m. remote e-voting Cut-off date Wednesday, September 20, 2023 The Members are requested to note that remote e-Voting module shall be

disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on Wednesday, September 27, 2023.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e- voting at the AGM. Any person who has become a member of the company after dispatch of Notice, may write to the Company's RTA, Bigshare Services Private Limited at address Office No. S6-2 6th Floo Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road Andheri {E Mumbai - 400093 or email at investor@bigshareonline.com for procedure of obtaining login ID and password. However, if the person already registered with CDSL for e-voting then the existing User ID and Password can be used for e-voting.

Members who are present in the meeting through VC / OAVM and have not casted their vote on resolutions through remote e-voting, shall be allowed to vote through ϵ oting system during the meeting.

Kindly note, once you cast vote through remote e-voting, then you cannot modify you vote later or vote at the AGM. However, you may attend the AGM.

The Notice of AGM along with the procedure for attending the AGM through VC and e oting has been sent to all the members by electronic mode and the same is available on the website of the Company at www.igenesys.com and on the website of the Central Depository Services (India) Limited at https://www.eyotingindia.com.

fyou have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL evoting System, you can write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contac at 022-23058738 and 022-23058542/43.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL.

8	
Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33
Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 Helpdesk details

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, September 22 2023 to Thursday, September 28, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company has appointed M/s DSM & Associates, Company Secretaries in Practic (M. No. A26141, C. P. No. 9394) as the Scrutinizer for conducting the e-voting process is a fair and transparent manner. The results of voting would be declared as stipulate: under the relevant Rules and will also be posted on the Company's Website For Genesys International Corporation Limited

Vineet Chopr

Company Secretary

Dated: September 04, 2023

Vice President - Legal 8

Date: September 04, 2023

UNIPHOS INTERNATIONAL LIMITED

CIN: U24219GJ1992PLC027317 Reg. Off.: 11, G.I.D.C., VAPI, DIST. VALSAD, GUJARAT-396195 WEBSITE: www.uilonline.com, E-MAIL: uil@uilonline.com Tel no. 022-61233500 Fax : 022-24938826

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies, Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the31stAnnual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 29th September, 2023 at 9.00 a.m. at 11, G.I.D.C., Vapi-396195, Gujarat. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('Remote e-voting') The Company has engaged the services of NationalSecurities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-voting

The communication relating to remote e-voting inter-alia containing User ID and password along with a copy of Notice convening the meeting has been dispatched to the Members. The Notice of the meeting is available on the website of the Company at www.uilonline.com.

The remote e-voting facility shall commence on 26thSeptember 2023 from 9.00 a.m. (IST) and end on 28thSeptember, 2023 at (5.00 p.m.) (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote

In case of any queries, you may refer the remote e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990. FOR UNIPHOS INTERNATIONAL LTD

ऑलकार्गो टर्मिनल्स लिमिटेड

सीआयएन : यह०३००एमएच २०१९पीएलसी३२०६९७

नोंद. कार्यालय: ४था मजला, ए विंग, ऑलकार्गो हाऊस, सीएसटी रोड

कलिना, सांताकझ (पर्व), मंबई- ४०००९८, फोन: ०२२-६६७९८१०० फॉक्स: ०२२-६६७९८१९५

ऑलकार्गो टर्मिनल लिमिटेड ची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

ना याद्वारे देण्यात आली आहे की, कंपनीची ४ **थी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार**,

सप्टेंबर २०२३ रोजी ११.०० वा. (भा.प्र.वे.) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअर

माध्यमे (''ओएव्हीएम'') एजीएम स्थळी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा') आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि

प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक २८ डिसेंबर २०२२ च्य

परिपत्रकासह वाचलेल्या (''एमसीए परिपत्रक'') आणि परिपत्रक दि. ०५ जानेवारी, २०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया ''सेबी परिपत्रक'') द्वारे जारी केलेले व्यवसाय व्यवहार काण्यासाठी, २१ ऑगस्ट २०२३

च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे होणार आहे : एजीएमचे मानले जाणारे ठिकाण हे नोंदणीकृत कार्याल

असेल कंपनीचा म्हणजे ४था मजला, ए विंग, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-

४०००९८. एमसीए परिपत्रक आणि सेबीच्या परिपत्रकाचे पालन करून, एजीएमच्या सृचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि कंपनीच्य

रितार । वित्तीय वर्ष १०२१--२३ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती केवळ इत्क्रॉनिक प्रति । पाठवल्या जातील ज्यांचे ई-मेल पत्ते दि. मंगळवार ४ सप्टेंबर १०२२ रोजी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'')

किंवा निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) सह नोंदणीकृत आहेत. एजीएम ची सूचना आणि कंपनीच

वित्तीय वर्ष २०२२- २३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.allcargoterminals.com</u>, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल''<u>) www.evoting.nsdl.com</u> च्या वेबसाइटआणि स्टॉक एक्स्वेंजच्या

वेबसाइटवर म्हणजे, बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नेंशनल स्टॉक एक्स्चेज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल.

ायद्याच्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमांनुसार, सूची विनियमांचे नियमन ४

आणि सर्वसाधारण सभेवरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२, कोणत्याही व्यक्तीने मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ (''कट-

ऑफ तारीख'') भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात समभाग धारण केले आहेत त्यांना (अ) रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदानाचा हक्क

जावण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. (ब) एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या एजीएम दरम्यान ई–व्होटिंग आणि अशा ई-व्होटिंगद्वारे व्यवसायाचा व्यवहार केला जाऊ शकतो. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने

रिमोट ई-मतदान कालावधी **शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भा.प्र.वे.) स्रूह होई**ल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (भा.प्र.वे) संपेल. रिमोट ई-व्होटिंग

मॉडयुल त्यानंतर एनएसडीएल द्वारे मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्यानंतर सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे

मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वां

आपले मत दिले नाही, ते एनएसडीएलच्या ई-व्होटिंग पोर्टलवर लॉग इन करून एजीएममध्ये आपला मतदानाचा हक्क

बजावू शकतील. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत वापरले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे

एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही. ठरावावरील मताच

आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर व्यक्ती आधीच दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर

विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. एजीएम दरम्यान ई-व्होटिंगर्च

. प्रक्रिया रिमोट ई-व्होटिंगसाठी नमूद केलेल्या सूचनांप्रमाणेच आहे. सभा संपल्यानंतर ३० मिनिटानंतर एनएसडीएलद्वा

एजीएमच्या दिवशी ई-व्होरिंग मॉइयूल मतदानासाठी अक्षम केले जाईल. केवळ ते सदस्य/भागधारक, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-

न्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यापासून प्रतिबंधित केलेले नाही, अशा ठरावाव

मतदान करण्यास पात्र असतील. एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे, अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर, ज्या ठरावांवर

२९ मार्च २०२३ रोजी संपलेल्या, आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार ०.५० पैसे

(फक्त पन्नास पैसे) (म्हणजे २५%) (''अंतिम लाभांश'') प्रति इतिवटी शेअर २/-प्रत्येकी अंतिम लाभांश ०५ जुलै २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत, मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या

: थ्या एजीएममध्ये सभासदांनी मंजूरी दिल्यास, ज्या सदस्यांची नावे नोंदणीमध्ये आढळतील त्यांना पैसे दिले जातील

रेकॉर्ड तारखेनुसार लाभार्थी मालकोंचे सदस्य किंवा नोंदणी अर्थात शनिवार, ०९ सप्टेंबर, २०२३, शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२३ रोजी किंवा त्यानंतर, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतींद्वारे ज्या सदस्यांनी त्यांचे बैंक खाते तपशील अद्यतनित केले आहेत. ज्या सदस्यांनी त्यांचे बैंक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांना

त्राचाचन विकास विकास विकास कार्यात्राच्या हिर्मा हार्याच्या पाउवले जातील. लाभांश मिळण्यास विलंब लाभांश वर्षिट/डिमांड ड्राफ्ट/चेक त्यांच्या नांद्रणीकृत पत्यावर पाउवले जातील. लाभांश मिळण्यास विलंब टाळण्यासाठी, सदस्यांना त्यांच्या डिपॉडिंसटरीजसह (जेथे शेअर्स डीमटेरियलाइण्ड मोडमध्ये ठेवले जातात) आणि

कंपनीच्या आरटीए (जेथे शेअर्स फ्रिक्जिकल मोडमध्ये ठेवले जातात) सह त्यांचे केवायासी पेआउट तारीखेरोजी अपडेट करण्याची विनंती केली जाते - ई-व्होटिंगबाबत शंका असल्यास सदस्य डाउनलोड विभागांतर्गत www.evotina.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यूज्'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल

पाइ अकतात किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल लिद्द अकतात. किंवा श्री तेजस चतुर्वेदी यांच्याशी ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ येथे किंवा नियुक्त केलेल्या ई-मेल

ायडी <u>evoting@nsdl.co.in</u> वर संपर्क साधा किंवा ०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४०९७ वर कॉल करा.

त्रसम्पानी त्यांचा ई-मेल पता नॉट्णीकृत केलेला नाही आणि भीतिक आणि अभीतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सर्व सदस्यांना त्यांच्या रेकॉर्डची नॉट्णी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पता, पॅन, बँक खाते तपशील,

एमसीए आणि सेबी परिपत्रकाचे पालन करून आणि कपनीच्या ग्रीन उपक्रमाच्या समर्थनार्थ. ज्य

वापर आणि पृष्टी झाल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट–ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणा

वेबसाइट: www.allcargoterminals.com ईमेल: investor@terminals.co

Director

(DIN: 00297043)

Date:04th September, 2023

सदर सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

नतदान करायचे आहे त्यावरील चर्चेच्या शेवटी.

अंतिम लाभांशाचे पेमेंट :

तारीख : ०४ सप्टेंबर २०२३

allcarco

जाहीर सूचना

सूचना याद्वारे तमाम जनतेला देण्यात येत आहे की, आम्ही आमच्या अशीलांच्या वतीने, श्री. रोहन शशिरंजन गुप्ता ("प्रस्तावित हस्तांतरणकर्ता") यांच्या जागेचे अधिकार, नामाधिकार आणि हित तपासत आहोत ज्याचे वर्णन खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये केले आहे. ("सदर परिसर")

कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेसह कोणतीही संस्था/व्यक्ती ज्याला सदर जागेच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात कोणताही अधिकार, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास किंवा त्या जागेच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागातन किंवा त्याद्वारे कोणत्याही नावाखाली विक्री, देवाणघेवाण, वारसा, मृत्यूपत्रीत दान, उत्तराधिकार, करार, गहाणखत, सहजता, भेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेकरू, उप-भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, शुल्क, ट्रस्ट, किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थी हक्क/हितसंबंध, अधिकार प्रिस्क्रिप्शन किंवा प्रीम्पशन किंवा कोणत्याही कराराच्या अंतर्गत किंवा इतर स्वभाव किंवा राहण्याचा हक्क, व्यवसाय, ताबा, कुटुंब व्यवस्था, सेटलमेंट, देखभाल, असाइनमेंट, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, भागीदारी, कोणतेही लेखन आणि/किंवा व्यवस्था किंवा अन्यथा काहीही असल्यास, खाली नमद केलेल्या पत्त्यावर सहाय्यक कागदोपत्री पुराव्यासह ते लेखी स्वरुपात अधोस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीतत ईमेलद्वारे सूचित करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे अधिकार, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा, मागणी आणि/किंवा आक्षेप. जर काही असतील तर ते माफ केलेले/वगळलेले आहेत असे मानले जाईल.

सदर परिसराचे परिशिष्ट

"अमीता" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील ८४० चौ. फू. चटई क्षेत्रफळ असलेल्या पहिल्या मजल्यावरील फ्लंट क्र. २ असलेले ते सर्व परिसर, रु. ५० च्या दर्शनी मूल्याचे सर्व प्रत्येकी ५ (पाच) पूर्ण भरलेले शेअर्स, विभिन्न क्र. ९१ ते ९५ धारक (दोन्ही समावेशी) प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र क्र. १० अंतर्गत, दिनांकित १३ जुलै, १९९८, कफ परेड रोड, कुलाबा येथील कीन्स बॅरेक्स इस्टेट येथे प्लॉट क्र. ७ वर बांधण्यात आलेल्या कश्मिरा अमीता को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. ने जारी केलेले, मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा अंतर्गत फोर्ट विभागाच्या सी.एस. क्र. १९२१ वर १ (एक) कार पार्किगची जागा. ठिकाण: मुंबई श्री. नीरव जानी (भागीदार) तारीख: ०५/०९/२०२३ जानी आणि पारीख करिता

वकील आणि सॉलीसीटर्स, ३११ दलमल टॉवर्स, २११ फ्री प्रेस जर्नल रोड, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. ईमेल: nirav.jani@jplaw.in जाहीर सूचना

सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की, माझे अशील सौ. पारुल अमरिश पंड्या हे रुम क्र डी-४, चारकोप दुर्गा सीएचएस लि., प्लॉट क्र. ८१८, रोड क्र. आरएससी-१, सेक्टर-८ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ चे एकमात्र मालक आहेत आणि त्यांर्न सदर रुम प्रस्तावित खरेदीदारांना विकण्याचे मान्य केले आहे.

तसेच नोंद घ्यावी की, सदर रुमशी संबंधित मळ वाटपी श्रीम. छाया किशोरकमार सेट यांच्या नावामधील मुंबई गृह आणि क्षेत्र विकास मंडळ द्वारे जारी केलेले १८.१२.१९९६ रोजीचे मूळ वाटप पत्र क्र माझ्या अशिलांकडून हरविले/गहाळ झाले आहे.

कोणीही व्यक्ती/बँका/वित्तीय संस्था इ ज्यांचा सदर फ्लॅटशी संबंधित विक्री, गहाण धारणाधिकार, भाडेपट्टा, कुळवहिवाट, मालकी इ. च्या स्वरूपातील कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदर प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दस्तावेजांसह दिवसांत पुष्ठचर्थ निम्नस्वाक्षरीकाराँना लेखी स्वरूपात कलविणे आवश्यक आहे. कसर केल्यास असा कोणताही दावा अस्तित्वात नसल्याचे किंवा त्यागित समजण्यात येईल आणि अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय विक्री/खरेदी व्यवहा

राजेंद्र बी. गायकवाड वकील, उच्च न्यायालय रुम क्र. डी-४६[°], मिलाप सीएचएसएल. प्लॉट क्र. १८३, सेक्टर-१, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई- ४०००६७ ठेकाणः मंबई दिनांक : ०५/०९/२०२३ सांकेतिक कब्जा सूचना

OICICI Bank शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १. प्लॉट क्र. बी-३. वायफाय आयटी पार्क. वागळे इंडस्टियल इस्टेट. ठाणे. महाराष्ट-४०० ६०४

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील मिळकतीचे वर्णन/ कर्जदाराचे नाव मागणी सचनेची तारीख/ सांकेतिक कब्जाची तारीख कर्ज खाते क्रमांक मागणी सूचनेतील रक्कम (रू.) नाव आनंद के जानी आणि चारुलता फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, बी विंग, सर्वमंगल टॉवर, स फेब्रुवारी १५, २०२३ किर्तीकुमार जानी आणि किर्तीकुमार क्र . १४ (भाग), सीटीएस क्र. १९ (भाग), टिळक नगर, रु. ३६,०४,४२१.००/-चेंबूर, मुंबई ४०००८९/ ऑगस्ट ३०, २०२३ आर जानी-नवी मुंबई

एलबीएमयुएम००००४१७१२८७ आणि

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात

आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर

एलबीएनएमय्००००२५१०७७३ वरील नमुद कर्जदार/हमीदारास याद्वारे ३० दिवसात रकमेचा भरणा करण्यास सुचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

दिनांक: सप्टेंबर ०५, २०२३ प्राधिकत अधिकारी स्थळ : मुंबई आणि नवी मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

Regd. & Administative Office : 5th Floor, Mogaveera Bhavan, $\bar{\text{M.V.M.}}$ Educational Campus Marg, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400 058.

PUBLICATION OF NOTICE

Regarding Physical Possession Of Property U/s 13(4) Of SARFAESI Act, 2002

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice under section 13(2) of the said Act was issued on 17/05/2019 calling upon Borrowers/ Mortgagors/ Sureties to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Mortgagors/ Sureties and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of power conferred on him / her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned herein below.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mogaveera Co-operative Bank Ltd. for an amount mentioned herein alongwith interest from 01/04/2019.

Name of Borrowers / Sureties	Mortgagor & Description of the property mortgaged / charged	Date of taking Physical Possession	Amount outstanding as on date of demand notice
Borrower -	Flat No 104, A - Wing, 1st	31/08/2023	Rs. 69,87,357.76
M/s. Ashlesha Container Movers	Floor, Jay Apartment CHS		(Rupees Sixty Nine
(Prop. Mr. Ajit L Shinde) (ML/138 &	Ltd., Plot No 18, Sector 4,		Lakhs Eighty Seven
OD/244)	Roadpali, Kalamboli, Navi		Thousand Three
Sureties - 1) Mr. Madhav Dinkar Chavan 2) Mr. Sudam Laxman Gaikwad 3) Mrs. Latika Ajit Shinde	Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad – 410 218 owned by Mr. Ajit L Shinde.		Hundred Fifty Seven and Paise Seventy Six Only) as on 30/09/2019.

Dated: 31/08/2023 Sd/-**Authorised Officer** Place: Mumbai

जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. माझे अशील मे. पलिवाल मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि., कंपनीज ॲक्ट. १९५६ च्या तरतुदींतर्गत नोंदणीकृत कंपनी, ज्यांचे कार्यालय येथे उदय दर्शन बिल्डिंग, सांताक्रुझ (पूर्व) मुंबई-४०००५५ हे दिनांक ४.२.२०१६ रोजीच्या नोंदणीकृत विक्री विलेखांतर्गत सर्व्हे क्र. १९२ हिस्सा क्र. १, मोजमापित १३० गुंठे गाव दिवाणमन, तालुका वसई जिल्हा: पालघर (सदर जमिन) धारक जिमनीच्या त्या सर्व भाग आणि विभागांचे मालक असून ते सदर जमिन कायद्यानुसार प्रस्तावित खरेदीदारांना विकण्यास, हस्तांतरित अभिहस्तांतरित करण्यास इच्छुक

आहेत. कोणत्याही व्यक्तीस सदर जिमनीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा, हक्क किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी तसा दावा किंवा आक्षेप आमच्याकडे सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांत जमा करावा. जर येथे नमूद कालावधीत आक्षेप प्राप्त झाले नाहीत किंवा कालावधीनंतर ते प्राप्त झाले तर ते त्यागित/रद्द असल्याचे मानले जातील आणि कोणत्याही प्रकारे

गृहित धरले जाणार नाहीत. सही/ श्री. जगनाथन व्ही मे. पलिवाल मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. करिता वकील १०/बी, १३४, बिर्ला मेन्शन कॉमर्स हाऊसच्या बाजूला. एन.एम. रोड, फोर्ट

मुंबई-४०००२३ दिनांक: ०५.०९.२०२३

punjab national bank

सर्कल रिकव्हरी सेंटर पुणे, तळ मजला, अरोरा टॉवर्स, ९, मोलेडिना रोड, पुणे, पिन कोड- ४११००१ फोन: ०२०-२६१३३९२६, मोबाईल: ७४४७४६९३०६, ई-मेल: cs8762@pnb.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, पंजाब नॅशनल बँकचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खाते/र्कादरांसमोर नमूद तारखारोजीस मागणी सूचना जारी करून खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पढील व्याज आणि इतर प्रभार या रकमेची परतफेड करण्यासाठी सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत बोलावण्यात आले होते

सदरहू कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेरोजीस घेतलेला आहे

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरत्दींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी केलेल कोणताही व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या येथे खालील नमूद रक्कम अधिक त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभाराच्या भाराअधीन राहील.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ गहाणदार/ हमीदार यांचे नाव आणि पत्ता	थकबाकी रक्कम (रू.)	मागणी सूचनेची तारीख कब्जाची तारीख	स्थावर मिळकतीचे वर्णन
१	मे. रेणू हॉस्पिटॅलिटी एलएलपी (भागीदार: श्रीम. रेणू रतन आणि श्रीम. परजीव कौर) (कर्जदार) पलॅट क्र. ८०१, वन नॉर्थ टॉवर स्पिका, स. क्र. १३३गी, १३६गी, १३७गी, मगरपट्टा रोड, हडपसर, पुणे ४०००२८ श्रीम. रेणू इंद्रजित रतन (हमीदार आणि महाणदार) पता येथे - फ्लंट क्र. सी-४०४, ४था मजला, सी विंग, सी शेल, चारकोप अन्नपूर्णा को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. प्लॉट क्र. ५, आरएससी २५, सेक्टर ८, स. क्र. ४१, गाव चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ येथे सुद्धा - फ्लंट क्र. ९२, ९वा मजला, टॉवर १, एफ रेसिडेन्स, विभाग क्र. २९/४४२, एस. क्र. ७, एच क्र. १,२३,४, ५, स. क्र. ८, एच क्र. १/१/२, स. क्र. ३८ए, वडगाव शेरी, पुणे -४४१०१४	ह. ३,१५,९४,०५५.८० (रुपये तीन कोटी पंधरा लाख चौऱ्यात्रव हजार पंचावत्र आणि ऐंशी पैसे मात्र) ३१-०७-२०२२ रोजीप्रमाणे त्यासह संपूर्ण प्रदानाच्या दिनांकापर्यंतचे सांपाश्चिक दराने पुढील व्याज आणि इतर प्रभार.	०१-१२-२०२२ ३१.०८.२०२३	सौ. रेणू रत्तन यांच्याद्वारे मालकीच पलॅट क्र. सी-४०४, ४था मजला विंग सी, सी शेल, चारकोप अन्नपूर्ण को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लि. प्लॉट क्र. ५, आरएससी २५. सेक्टर ८, स. क्र. ४१, गाव चारकोप, कांदिवली पश्चिम मुंबई-४०००६७.
	मे. अर्जुन फॅसिलिटीज सिहेंसेस प्रोप-सतीश शहाजी जाधव, कार्यालय क्र. १४, बी विंग, प्रीमियर प्लाझा चिंचवड, पुणे-४११०१९. तसेच येथे- इमारत क्र. पी६, मजला क्र. १२०१, १२वा मजला, एप्पायर इस्टेट, मुंबई-पुणे रोड रांका ज्ञेलर्स जंबळ, चिंचवड, पुणे -४११०१९ श्री. प्रतेश शहाजी जाधव (हमीदार) पल्टॅट क्र. एन३/१००४, एप्पायर इस्टेट, चिंचवड, पुणे-४११०१९ श्रीम. अलका शहाजी जाधव (हमीदार) पल्टॅट क्र. २०१, २रा मजला, इमारत क्र. ४४, मनीषा नगर, ओम ओमकार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, कळवा ठाणे - ४००६०५	रु. १,५४,७९,४५२.१०/- (रु. एक कोटी चौपन्न लाख एकोणऐंशी हजार चारशे बावन्न आणि दहा पैसे मात्र) ३०.०४.२०२३ रोजीप्रमाणे त्यासह संपूर्ण प्रदानाच्या दिनांकापर्यंतचे सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि इतर प्रभार.	३०.०५.२०२३ ०४.०९.२०२३	श्रीम. अलका शहाजी जाधः यांच्याद्वारे मालकीचे फ्लॉट क्र २०१, २रा मजला, ओमकार को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मनिषा नगर, इमारत क्र. ४४, जुन मुंबई पुणे हायवे, कळवा, जि. ठाणे ४००६०५

ठिकाण: मुंबई

सही / दिनांक : ०५/०९/२०२३ प्राधिकृत अधिकारी,

CONTINENTAL CONTROLS LIMITED

CIN: L31909MH1995PLC086040 EMAIL ID: info@newkrishna.com Gala No.202, Krishna House, Shailesh Udyog Nagar, Opp. Nicholas Garage, Sativali Road, Waliv, Vasai (e), Thane, Mh 401208 India.

Notice is hereby given that 28th Meeting of the members of the CONTINENTAL CONTROLS LIMITED is scheduled to be held on SATURDAY 30th SEPTEMBER 2023 at POUSH KRISHNA GARDENS, MALJIPADA, OPP. CROWN PETROL PUMP, AHMEDABAD HIGHWAY, TALUKA, VASAI EAST, DIST PALGHAR - 401210.in compliance with all the applicable provisions of companies act, 2013 (ACT) and rules made thereunder and SEBI (Listing Obligations & Disclosure requirement regulations), 2015 that the Register of Member and the Share transfer Books shall remain closed from 24th September, 2023 to 30th September, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM to transact the business set out in the Notice of AGM. Members attending the AGM Through Physical mode shall be reckoned for the purpose of Quorum u/s 103 of the Act.

compliance of the above the Notice of AGM and the Financial statements to the FY 2022-2023 along with Board's report , Auditor's report , and other documents required to be attached thereto (Collectively referred as "Annual Report") will be send only by e-mail to all the members of the company whose e-mail address are registered with the company/ Registrar & shares transfer agent (RTA) or Depository participant (DP). The electronic dispatch of notice along with other documents Have been completed on Thursday & Date 07th September,2023 and will also be available on the website of the stock exchange i.e BSE website

In compliance with the provision of section 108 of the act read with rule 20 of Companies (Management & Administration rules), 2014 as amended from time to time & Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 & Secretarial standards on General meeting (SS-2), the company is pleased to provide remote e-voting facility ('Remote E-voting') to all the members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the company is providing facility fo physical voting during AGM (e-voting)/ Poll sheet to all the members who have not cast their votes through remote e-voting. The Procedure /Instructions in respect of have been provided in the Notice of the AGM.

The members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut- off date (Date should at least 7 days before date of meeting) shall be eligible to cast their votes by remote e-voting and cast votes at AGM. The voting rights shall be in proportion to their shares of the paid -up equity shares capital as on the cut-off date. The remote e period will be commenced on [Wednesday 27th September 2023 at 9.00 A.M. IST] and ends on [Friday,29th September 2023 at 5.00 P.M IST]

Any person who become a member of the company after dispatch of notice AGM & holding shares as on cut-off /record date i.e. [Saturday,23rd September2023] may obtain the login id & password by sending a request at [info@newkrishna.com] or [support@purvashare.com]. However, if the person is registered with NSDL/CDSL for remote e-voting then existing user credentials can be used for casting votes.

Members are requested to carefully read all the Notes which are set out in the Notice of the AGM and instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting during AGM.

By Order of the board For CONTINENTAL CONTROLS LIMITED

AMIT THAKKAR DIRECTOR Date: 05.09.2023 Place: MUMBAI

> The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

IDFC FIRST

Bank

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

य्यक दस्तऐवजांसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सूचनेमध्ये प्रदान केला आहे.

(पूर्वी कॅपीटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि ्रा आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे ज्ञात)। सीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **नोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१ दू. : +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट

हार्दिक देसा

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना

ऑलकार्गो टर्मिनल लिमिटेड साठी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी आ<mark>यडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफर्स</mark> **फर्स्ट बँक लिमिटेड अग्री ज्ञात)** कडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणू-वर्गीकृत करण्यात आली. आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषतः जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल

O =:	~ -		~			1
अ.	कर्ज खाते क्र.	कर्जाचा	कर्जदार आणि	कलम १३(२)	कलम १३ (२)	मिळकतीचा पत्ता
gh.		प्रकार	सह-कर्हदाराचे	सूचनेची तारीख	सूचनेनुसार	
			नाव		थकीत रक्कम	
٤.	१०००५८७७६०७	गृह	१. मेहुल	२९.०८.२०२३	भारु.	आदर्श नगर, प्रभादेवी, वीर निरमन रोड, दादर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००३०
	आणि	कर्ज	भरतकुमार		१,५९,५४,१४६.६३/-	येथे स्थित जमीन धारक सी एस क्र. ५ (भाग) माहिम विभाग वर बांधलेले इमारत
	२१२८७४२६		थानावाला			क्र. २५, विंग बी, कावेरी इंडस्ट्रीअल को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी
			२. अक्षी मेहुल			लिमिटेड मध्ये तळमजला फ्लॅट क्र. ४०६, मोजमापित ५४० चौ.फू. चटई क्षेत्र
			थानावाला			(६४८ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग सह इंडस्ट्रीअल को-
						ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, धारक नोंदणी क्रमांक
						बीओएम/एचजीएस/४२७६ द्वारे जारी ५ शेअर्स धारक विभिन्न क्रमांक २७१ ते
						२७५, शेअर प्रमाणपत्र क्र. ५५ आणि सीमाबद्धः पूर्वः वीर नरिमन रोड, पश्चिमः
						आतील रोड, उत्तर: २३ यमुना इमारत, दक्षिण: आदर्श इंग्लिश स्कूल
٦.	१२०८४०६२,	मालमत्तेवर	१. लावण्य रवींद्र	२३.०८.२०२३	भारु.	बाब १: भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिका, उप नोंदणीकृत जिल्हा आणि
	३०६०३१७०	कर्ज	नरला (कै. रवींद्र		१९,१८,०३१.९५/-	तालुका भिवंडी, नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२ च्या
	आणि		एम नरला यांच्या			हदीत मौजे कामतघर, तालूका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे जमीन धारक सर्व्हे क्र.
	४७८४७८६६		कायदेशीर			२१, हिस्सा क्र. २ वर बांधलेले धारक एम एच क्र. ४०९, न्यु कानेरी आर.सी.सी.
			वारसाच्या			इमारत पुरक बालाजी कृपा इमारत नावे मध्ये दुसरा मजलावर फ्लॅट क्र. ०२,
			क्षमतेत)			मोजमापित ३१०.०० चौ.फू. म्हणजेच २८.८१ चौ.मीटर्स (बिल्ट अप क्षेत्र) चे
						सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः सीएच रामाया निवास,
						पश्चिम: आतील रोड, उत्तर: आतील रोड, दक्षिण: चाळ
						बाब २: भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिका, उप नोंदणीकृत जिल्हा आणि
						तालूका भिवंडी, नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२ च्या
						हदीत मौजे कामतघर, तालूका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे जमीन धारक सर्व्हे क्र.
						२१, हिस्सा क्र. २ वर बांधलेले धारक एम एच क्र. ४०९, न्यु कानेरी आर.सी.सी.
						इमारत पुरक बालाजी कृपा इमारत नावे मध्ये दुसरा मजलावर फ्लॅट क्र. ०३,
						मोजमापित ३१०.०० चौ.फू. म्हणजेच २८.८१ चौ.मीटर्स (बिल्ट अप क्षेत्र) चे
						सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पूर्वः सीएच रामाया निवास,
						पश्चिम: आतील रोड, उत्तर: आतील रोड, दक्षिण: चाळ
_						
तम्ह	ıल। थाटार संदर प्रकाश	IHI च्या तारख ्	गसन ६० दिवसात इत	र दर. आकार है. अ	॥ण त्याच्या सबाधत तारखप	गसनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार

दर्शविल्यानुसार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला थकीत रक्षम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी **बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात)** च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपड्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल

> प्राधिकत अधिकारी (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड

२२/०८/२०२३ अंतर्गत समतानगर पोलीस स्टेशन, मंबई येथे तक्रार दाखल केर्ल आम्ही यादारे वारस किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणाऱ्यांकडन या फ्लॅटमधील मयत व्यक्तीचे शेअर्स, हितसंबंध आणि नामाधिकार आणि गोकुल रेसिडेन्सी ए ची भांडवल/मिळकत मध्ये हस्तांतरित करण्यासाठी श्री. कीर्ती सुरेंद्र रावल यांच्य बाजूने दांने किंवा आक्षेप आमंत्रित करतो आणि पुढील सूचना घ्या की, कोणतीही न्यक्ती, संस्था (आर्थिक किंवा अन्यथा) वारसा, वाटा, विक्री, गहाण, भाडेपट्टी या मार्गाने सदर फ्लॅट/शेअर प्रमाणपत्राबाबत कोणताही दावा किंवा हक धारणधिकार, परवाना, भेटवस्तू, ताबा किंवा बोजा कसाही असो किंवा अन्यथा याद्वारे अधोस्वाक्षरीकारांकडे त्याच्या/तिच्या/त्यांच्या/त्यांच्या अशा याच्या/त्यांच्या /त्यांच्या अशा दाव्यांच्या सहाय्यक दस्तऐवजांसह. सद

सचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासन **१४ (चौदा)** दिवसांच्या कालावधीत कळवणे

आवश्यक आहे, कसूर केल्यास अशा दाव्याचा संदर्भ न घेता हस्तांतरण पूर्ण केले

जाईल आणि अशा व्यक्तींचे दावे, जर काही असतील, तर ते माफ केलेले आहेत

असे मानले जाईल आणि बंधनकारक नसतील.

ज्यांच्याशी संबंधित असेल त्यांच्यासाठी श्रीम. प्रजा कीर्ती रावल या "फ्लॅट क्र. ५०२, विंग जी, गोकळ रेसिडेन्सी

च्या मालकीण, गाव पोईसर, तालुका बोरिवली येथे स्थित आणि वसलेले "फ्लॅट") यांचे ०३/०६/२००७ रोजी निधन झाले ("मयत"), श्री. कीर्ती सुरेंद्र . **रावल** (मयत व्यक्तीचे पती) गोकुळ रेसिडेन्सी ए च्या भांडवल/मिळकतीर्त

मयत व्यक्तीचे शेअर्स. हितसंबंध आणि नामाधिकार त्यांच्या नावे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. पुढे दिलेल्या फ्लॅटशी संबंधित शेअर प्रमाणपर

("शेअर प्रमाणपत्र") हरवले/गहाळ झाले आहे आणि खूप प्रयत्न/शोध करूनर्ह

सापडत नाही. श्री कीर्ती स्रेंद्र रावल यांनीही अन् क्र. २५९६ दिनांकित

प्रेम के. पांडे - वकील कामधेन असोसिएटस - वकील आणि कायदेशीर सल्लागार फ्लॅट क्र. १०३, विंग सी, गोकुळ होरायझन, गुंदेचा ट्रिलियम समोर, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ ०१३३०/२०२३ - एफआरर्ट

> अमर नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (नियो.) पत्ता : अमरनगर, गुरू गोविंद सिंग रोड, मुलूंड कॉलनी, मुलूंड (प), मुंबई–४०० ०८२

न.भु.क्र. ४६९ /३ मौजे नाहुर, ता. मुलूंड, जिल्हा मुंबईउपनगर दिनांकः ०४/०९/२०२३ श्री./सौ./श्रीम अमर नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (निथो.), अमरनगर, गुरू गोविंद सिंग रोड, मुलूंड कॉलनी, मुलूंड (प), मुंबई—४०० ०८२,

न भु.क्र. ४६९/३ मीजे नाहुर, ता. मुजुंड, जिल्हा मुंबईउपनगर या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी ठिक १९ वाजता पत्ता: महाक्यी कालिदास नाट्यमंदीर, पी.के रोड, मुजुंड(प), मुंबई४०००८० या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

या सभेत खालील विषयांवर चर्चाकरून निर्णय घेण्यात येईल. तरी या सभेत सर्वसभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती

सर्भ	नेचे विषय :—		
۹)	सभेसाठी सभाध्यक्षाची निवड करणे.		नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकडून भाग भांडधल, प्रवेश शुल्क जमा करण्याचे अधिकर प्रदान करणेबाबत.
3)	नियोजित गृहनिर्माण संस्थेची स्थापना य उहिच्टे निश्चित करणे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकची निवड करणे.	99	जना प्रस्थान जायपर प्रयाग प्रस्थानवास नियोजित गृहनिर्माण संस्थेत झोपडपट्टी पुनर्धसन योजना राबविण्यासाठी आवश्यक्ता भासल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या अन्यये झोपडपटटी प्रनर्धसन क्षेत्र घोषीत करण्याची कार्यवाही करणेबाबत.
Ľ	झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांची/प्रथर्तकांची निवड करणे. नियोजित गृहनिर्माण संस्थेचे नाव आरक्षण करणे, पत्ता ठरविणे व संस्थेचे	92	नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्धसन योजनेत शक्य झाल्यास हायराईज इमारती बांधण्यास परवानगी देणेबाबत
Ľ	बॅकखाते उघडण्याबाबत परधानगी मिळविणे. झोपडपष्टी पुनर्धसन योजना राबविण्याक्तरिता वास्तुविशारदाची निवड करणे.	,	नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या विक्सस्वस सदर झोपडपट्टी पुनर्धसन योजनेत शेजारील विना इतर ठिकाणच्या झोपडपट्टया अथवा झोपडपट्टी पुनर्धसन योजनांना सामील करणेचा अधिकार प्रदान करणेबाबत
(e)	निथोजित गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाची निवड करणे व त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाही करणेसाठी अधिकार प्रदान करणेबाबत.		नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या विक्ससक्स सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत शेजारील विवा इतर ठिक्मणच्या झोपडपट्टया अथवा झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना सामील करणेचा अधिकार प्रदान करणेबाबत.
Ĺ	नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तवांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील गृहनिर्माण योजनेच्या महत्वाच्या व्वागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करणेसाठी अधिवार प्रदान करणेबाबत.		नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या यिक्ससक्सस सदर श्लोपडपट्टी पुनर्धसन योजनेत शेजारील किंवा इतर ठिकाणच्या झोपडपट्टया अथवा श्लोपडपट्टी पुनर्धसन योजनांना सामील करणेचा अधिकार प्रदान करणेबाबत.
(۶	नथोजित गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारी मंडळाला विकासकाशी विकास करारनामा, मुखत्थारनामा व सदस्थांचा व्यक्तिगत करारनामा, तसेच अन्य कागदपत्रे य शपथपत्रे देण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकार	9६	अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय य व्यमे.

) सभा गणसंख्ये अभावी तहकुब झाल्यास अर्ध्यातासानंतर तीच सभा त्याच ठिकाणी घेण्यात येईल. त्याला गणसंख्येची अट राहणार नाही व सभेत घेतलेले निर्णय बंधनकारकराहतील) केणाही सभासदाला या योजनेसंबंधी कही सुचना करावयाच्या असल्यास त्यांनी सभेच्या ३ दिवस अगोदर लेखी स्वरूपात पत्रव्यवहार व संपव

फॉर्म जी					
स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण					
		ान प्रायव्हेट लिमिटेड साठी			
	<u> </u>	थे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत			
		ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस			
	फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स	न, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)			
	संब	बंधित तपशिल			
8	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट	राव एज्युसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड			
	कर्जदारांचे नाव	यु८०३०१एमएच२०१३पीटीसी२४७७४०			
5	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	ए-११३, साऊथ विंग, बुमरँग, साकि विहार, अंधेरी पूर्व, मुंबई-			
		800090			
ş	वेबसाईटची युआरएल	सक्रिय नाही			
χ	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	अंधेरी पूर्व मुंबई			
ч	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	कॉर्पोरेट कर्जदार आयआयटी इच्छुकांना रावआयआयटी या ब्रॅंड नावाखाली कोचिंग सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात आहे.			
ξ	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य	वि.व. २०२१-२२-भा.रू. ४०,७६,३९,१८७.००			
	उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	वि.व. २०२०-२१-भा.रू. ३२,४३,५९,१७२.००			
b	कर्मचारी/कामगारांची संख्या	>30			
۷	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध.	कृपया cirp.raoedusolution@gmail.com वर मेल कराना. पुढील माहितीकरीता तुम्ही +९१ ९९७५००१४९०वर संपर्क करु शकतात.			
٩	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	तपशीलवार ईओआय आणि पात्रता निक cirp.raoedusolution@gmail.com येथे ईमेलद्वारे प्राप्त करत येईल.			
१०	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	08-90-9093			
११	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	88-80-5053			
१२	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	१९-१०-२०२३			
१३	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-मेल	cirp.raoedusolutions@gmail.com			
	क: ०५-०९-२०२३ ाण: मुंबई आयबीबीआय/ ३ शांती कुंज, लाला लजपतराय रो	' विस्त वोर रिझॉल्युशन प्रोफेशनत 'आयपीए-००१/आयपी-पी०२७०३/२०२२-२०२३/१४४४१			

स्यरूपात श्री. राजु हनुमंत सांड्र्यां च्या पत्त्यावर सायंक्रळी ५ ते ९ या वेळेत देवून पोच घ्यावी. आयत्यावेळी आलेल्या सुचनांना उत्तर देणे संस्थेत बंधनकरकराहणार नाही. श्री. राकेशकुमार रमेश चंद्रनाग

दिनांक: ०५.०९.२०२३ स्थळ: मुंबई

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)